

- संदर्भ:**
- शासन निर्णय ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्रमांक जिपब-४१४/प्र.क्र.११२/आस्था-१४ दि. १५ मे २०१४.
  - महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग शासन शुध्दीपत्रक क्रमांक जिपब-४१४/प्र.क्र.-११२/आस्था-१४ मंत्रालय, मुंबई दिनांक ०२ जूलै २०१४.
  - महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग शासन शुध्दीपत्रक क्रमांक जिपब/४८१६/प्र.क्र.१३६/आस्था-१४ मंत्रालय, मुंबई दि. ०२ जानेवारी २०१७.
  - महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग शासन पुक पत्र क्रमांक जिपब४८१७/प्रक्र१२८/आस्था-१४ मंत्रालय, मुंबई दिनांक ०७ मार्च २०१९.
  - महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्र.एसआरव्ही-२०२१/प्र.क्र-२०/कार्या-१२ दिनांक ९ जुलै २०२१.
  - उप सचिव ग्राम विकास विभाग, म.शा. यांचे पत्र क्र संकीर्ण २०२१/प्रक्र ५८९/आस्था -१४ दि. १४.०७.२०२१
  - या कार्यालयाचे दिनांक ३१.०५.२०२१ रोजीचे अंतिम वास्तव्य सेवा जेष्ठता यादी दिनांक २५.०७.२०२१
  - दिनांक ३०.०७.२०२१ रोजी झालेले समुपदेशन.

जा.क्र./जिपनां/शिअ/ प्रा-१९/३५१४//२०२१  
कार्यालय, नांदेड जिल्हा परिषद, नांदेड  
दिनांक:- ३०/०७/२०२१.

## आदेश

ज्याअर्थी उपरोक्त संदर्भ क्र.(०१) व (०६) अन्वये शासन निर्णयात नमूद केलेल्या तरतूदीनुसार नांदेड जिल्हा परिषद शिक्षण विभाग (प्रा.) अंतर्गत **विस्तार अधिकारी शिक्षण** या संवर्गातील कर्मचाऱ्यांची वास्तव्य सेवा जेष्ठता यादी संदर्भ क्र.(०७) नुसार प्रसिध्द करून त्यातील बदली पात्र कर्मचाऱ्यांचे समुपदेशन दिनांक ३०.०७.२०२१ रोजी घेण्यात आले.श्री बालाजी शिंदे यांनी प्रथमतः ५३ + असल्याचा दावा केला परंतू ते २ जुलै २०२१ रोजी वयाची ५३+ पूर्ण करतात व ३१ मे रोजी त्यांनी ५३ वर्षे पूर्ण न केल्याने त्यांचा हा दावा फेटाळण्यात आला. संबंधीताने आदिवासी क्षेत्रात काम केल्याने त्यांची बदली आदिवासी क्षेत्रामध्ये करण्यापासून सूट द्यावी ही विनंती केली. परंतू विभागाने, त्यांनीकेवळ दोन महिने काम केले व त्यांची बदली मा.विभागीय आयुक्तांच्या आदेशान्वये रद्द झाली व त्यांना मूळ पदावरच पदस्थापना दिल्यामुळे त्यांची बदली पात्र सेवा मूळ रुजू दिनांका पासून ग्राह्य धरून याद्या प्रसिध्द केल्या आहेत.अशा प्रकारे यादी सन २०१९ - २०२१ साठी प्रसिध्द केली आहे. त्यामुळे त्यांचा हा दावा फेटाळण्यात आला आहे. त्यांनी ५९८४२०१६ याचिकेतील परिच्छेदाचा उल्लेख करून शासन निर्णयातील ४ (a) (b) (c) प्रक्रियेनुसार सुट देवून बदली प्रक्रिया करावी अशी मागणी केली.परंतू संबंधीताची ज्याअर्थी सन २०१६ मधील किनवट येथे झालेली बदली रद्द होवून त्यांना मुळ पदावर म्हणजेच पंचायत समिती नांदेड येथे पदस्थापना दिल्याने हा दावा मान्य करण्यात आलेला नाही.

संबंधीताने शासन निर्णयातील सुमोटो याचिका ३२७८/२०१० च्या अनुषंगाने दिनांक १०.१२.२०१२ सा.प्र.विभागाचा शासननिर्णयातील तरतूदीप्रमाणे ५० वर्षे सूट झाले असतील तर सूट आहे त्याचा लाभ देण्याची विनंती केली परंतू ही बदली प्रक्रिया ग्राम विकास विभागाच्या १५ मे २०१४ नुसार होत असल्याने त्यामध्ये अशाप्रकारे सूट देण्याची तरतूद नाही . त्यामुळे त्यांची विनंती अमान्य करण्यात आली. सदर समुपदेशनात त्यांच्या कडून विकल्प घेवून त्यांच्या मागणी प्रमाणे रिक्त पदावर पदस्थापना देणे बाबत विनंती केली आहे. त्याअर्थी मी मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद नांदेड संदर्भ क्रमांक(०१) च्या शासन निर्णयानुसार प्राप्त अधिकाराचा वापर करून खालील परिशिष्टात नमूद **विस्तार अधिकारी शिक्षण** यांची त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या ठिकाणी **प्रशासकीय / विनंती** कारणावरून बदली करित आहे.

## परिशिष्ट

अ.क्र.	विस्तार अधिकारी शिक्षण यांचे नाव	कार्यरत ठिकाण	बदलीचा प्रकार	बदलीने पदस्थापना दिलेले ठिकाण
१.	२.	३.	४	५
2	बालाजी गोविंदराव शिंदे	चौफाळा / ता. नांदेड	प्रशासकीय	इस्लापूर / ता. किनवट

## ::अटी व शर्ती ::

- वरील परिशिष्टात नमूद कर्मचा-याची बदली प्रशासकीय कारणावरून करण्यात आली असेल तर त्यांना बदली प्रवास भत्ता अनुज्ञेय राहिल.
- संबंधित कर्मचाऱ्यास बदलीच्या ठिकाणी रूजू होणेसाठी दि.30.07.2021 रोजी मध्यान्होंतर या आदेशाव्दारे कार्यमुक्त करण्यात येत आहे. मात्र संबंधित कर्मचा-यांच्या पदाचा अतिरिक्त कार्यभार आवश्यकतेनुसार इतर कर्मचाऱ्यांकडे सोपविण्याबाबतची कार्यवाही संबंधित कार्यालय प्रमुख यांनी करावी.
- कार्यालय प्रमुख यांना देवून सुचित करण्यात येते की, बदली झालेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते दिनांक 31.07.2021 पर्यंतचे मूळ पदस्थापनेच्या ठिकाणाहून अदा करण्यात यावेत व दिनांक 01.08.2021 पासूनचे वेतन व भत्ते बदली ने पदस्थापना दिलेल्या कार्यालयातून काढण्यात यावेत. अशा कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते दिनांक 31.07.2021 नंतरचे बदली होण्याच्या पुर्वीच्या मूळ कार्यालयातून काढल्यास त्याची जबाबदारी संबंधित कार्यालय प्रमुख व आहरण व संवितरण अधिकारी यांची राहिल याची नोंद घ्यावी.
- बदली कर्मचाऱ्याचा संपूर्ण पदभार स्थानिक व्यवस्था करून अन्य कर्मचाऱ्याकडे सुपूर्द करून पदभार यादीसह संबंधित कार्यालयास सादर करावा.
- सदर आदेशाचे पालन जे कर्मचारी करणार नाहीत त्यांच्या विरुध्द शिस्तभंग विषयक कार्यवाही करण्यात येईल यांची नोंद घ्यावी.

## स्वाक्षरीत/-

(वर्षा ठाकुर - घुगेभाप्रसे)

मुख्य कार्यकारी अधिकारी,  
जिल्हा परिषद नांदेड करिता

## प्रतिलिपी,

- मुख्य लेखा व वित्त अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांना माहितीस्तव
- उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा) जिल्हा परिषद नांदेड यांना माहितीस्तव
- गट विकास अधिकारी, पंचायत समिती संबंधित यांना कार्यवाहीस्तव व अनुपालनास्तव.
- गटशिक्षण अधिकारी, पंचायत समिती संबंधित यांना कार्यवाहीस्तव व अनुपालनास्तव.
- संबंधितास अनुपालनास्तव.

मुख्य कार्यकारी अधिकारी  
जिल्हा परिषद नांदेड करिता

स्थळ प्रत मा. मु.का.अ. यांची स्वाक्षरी असे.